IL&FS Transportation Networks Limited

IL&FS Financial Centre, | T +91 22 2653 3333 Plot C-22, G Block, Mumbai 400 051 INDIA

F +91 22 2652 3979 Bandra Kurla Complex, W www.itnlindia.com CIN L45203MH2000PLC129790

December 9, 2020

General Manager

Listing Department BSE Limited, P.J. Tower, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip Code No: 533177

Vice President

Listing Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code No: IL&FSTRANS EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Audited Standalone Financial Results for the year ended March 31, 2020

Pursuant to Regulations 30, 47(3) and 52(8) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper Advertisement published today i.e. December 9, 2020 in The Financial Express (English) and Navshakti (Marathi) regarding the Audited Standalone Financial Results for the year ended March 31, 2020 which were considered, approved and taken on record by the Board of Directors, in their meeting held on December 7, 2020.

Request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For IL&FS Transportation Networks Limited

Krishna Ghag Vice President & Company Secretary

FINANCIAL EXPRESS

NAGPUR MUNICIPAL CORPORATION (MECHANICAL(WORKSHOP) DEPARTMENT) E-TENDER NOTICE 2nd Call ssioner, NMC invites e-tenders from experienced and repute manufacturers/Authorised dealers/Authorised distributors for the following work. These etenders can be downloaded from e-tendering portal (www.mahatenders. gov. in). The terms and condition of e-tenders are available on e-tender porta (www.mahatenders.gov.in) The sale and purchase of e-tenders can be done through online banking

Sr No	Name of Work	(inRs.)	inRs.	Cost ot Blank Tenderforms in Rs.		
	Supply Chain Crawled Excavator/Poclain of 02 ton capacity -02 No.	33,66,000/-	34,000/-	560/-		
2	Supply Chain Crawled Excavator/Poclain of 04 ton capacity -02 No.	54,57,000/-	55,000/-	1120/-		
3	Supply Chain Crawled Excavator/Poclain of 08 ton capacity -02 No.	64,26,000/-	64,500/-	1120/-		
4	Supply Chain Crawled Excavator/Poclain of 10 ton capacity -02 No.	79,98,840/-	80,000/-	1120/-		
5	Supply Chain Crawled Excavator/Poclain of 20 ton capacity -02 No.	1,14,23,319/-	1,15,000/-	1120/-		
	Notes: 1) Last date of Tender Sale: 21.12.2020 up to 1.00 pm 2) Tender submission end date:					
21.12.2020 up to 3.00 pm. 3) Date of opening of Tender (if possible): 23.12.2020 at 12.00 pm						
Adv	Advt. No. 161/PR Dt: 07/12/2020 Executive Engineer (Project), NMC, Nagpur					

Phone No. +91 8443007953, E-mail: shreenidhico@yahoo.com, Website: www.shreenidhitrading.com CIN: L67120WB1982PLC035305

Company will be held on Wednesday, the 30th day of December, 2020 at 3.00 p.m at 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001.

(Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 24th December, 2020 to the 30th December, 2020 (both days inclusive) for the purpose of holding AGM.

In terms of the relaxation provided by the Ministry of Corporate Affairs in the ambit of the COVID-19 phenomenon, the Company has on 08.12.2020, completed the dispatch of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2020, through e-mail only - to members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participants.

voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote evoting period begins on December 27, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on December 29, 2020 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be

Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email communication to Company at .: shreenidhico@yahoo.com or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s Niche Technologies Pvt Ltd. at nichetechpl@nichetechpl.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The Notice is displayed on the website of the Company

(www.shreenidhitrading.com). In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 1800 22 5533. You may also

contact Mr. Tanumay Laha, Managing Director, 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001, (Phone Number: 8443007953), E-mail shreenidhico@yahoo.com By order of the Board Tanumay Laha

Managing Directo Place: Kolkata DIN: 01731277 Dated: 08/12/2020

KWALITY CREDIT & LEASING LTD. Regd. Office: 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001

Phone: 9681634539 E-Mail Id: kwalitycredit50@yahoo.com, Website: www.kwalitycredit.com CIN: L65921WB1992PLC056686

Company will be held on Wednesday, the 30th day of December, 2020 at 12.30 p.m at 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

(both days inclusive) for the purpose of holding AGM. dispatch of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2020, through e-mail only - to

The businesses may be transacted through voting by electronic means (remote evoting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e-voting period begins on December 27, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on December 29

members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository

2020 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be allowed. The cut-off date of eligible shareholders for voting is December 23, 2020. Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the

Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email communication to Company at .: kwalitycredit50@yahoo.com or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s CB Managements Services Pvt. Ltd. at rta@cbmsl.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting.

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

The Notice is displayed on the website of the Company (www.kwalitycredit.com). In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 1800 22 5533. You may also contact Mr. Bhagwan Das Soni, Managing Director, 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10. Kolkata - 700 001. (Phone Number: 9681634539), E-mail kwalitycredit50@vahoo.com

By order of the Board **Bhagwan Das Soni** Managing Director DIN: 02308414

SANDEEP (INDIA) LIMITED

CIN: L51491MH2082PLC350492 Notice is hereby given that the 38th Annual General Meeting of the members of

Sandeep (India) Limited will be held at registered office of the Company at 301 PL 899/F, Corporate Arena Piramal Nagar Road Goregaon West BHD, Mahendra Gardens Mumbai 400062 on Monday, December 28th, 2020 at 2.00 P.M.

December 22, 2020 (Tuesday) to December 28, 2020 (Monday) (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

General Meeting has been posted to the member on their registered address by 05/09/2020. The same has been sent by e-mail to those members who have registered their e-mail IDs with the company /Depository Participants(s) for communication purpose.

Shareholders are hereby informed that the Notice of the Meeting and Annual Report are available on the website of the company www.sandeepindia.org

Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its members through the e-voting services provided by NSDL. The members holding shares either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. Monday, 21st December, 2020 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM. The details of e-voting, required under Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

2014, are given hereunder: The remote. E-Voting commences on 25th December, 2020 at 9.00 A.M. and ends on 27th December, 2020 at 5.00 P.M. E-Voting shall not be allowed after 5:00 P.M on 27th December, 2020. Any person who become the members after the dispatch of the Notice and holding share as on cut -off date 21st December, 2020 may obtain user id and password by sending a request at support@purvashare.com. The facility of voting through polling papers shall be made available at the venue

of the Annual General Meeting. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case you have any queries or issues regarding e-voting, members may contact NSDL Trade World, Wing "A", 4th Floor, Kamala Mills Compound, Sanapati Bapat Marg, Mumbai- 400013 at Telephone No: 022 24994736, Email Id: e-voting@nsdl.com The result of the e-voting/voting at Annual General Meeting ballot shall be declared

on or before 29th December, 2020. The result, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office of the Company and also be placed on the company's website and communicated to the Stock Exchange where Company's share are listed.

MRUNMAHA AGRO FOODS PRIVATE LIMITED Liquidator's Address- 101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, Pune – 411016. Contact: +91 9822791945; Email: fhmunot@gmail.com

E-AUCTION - SALE OF BUSINESS OF MRUNMAHA AGRO FOODS PRIVATE LIMITED AS A GOING CONCERN UNDER IBC, 2016

Date and Time of Auction: Monday, 25th January 2021 from 11:00 A.M. to 01:00 P.M. (with unlimited extension of 5 minutes each)

Sale of business of MRUNMAHA AGRO FOODS PRIVATE LIMITED (In Liquidation) as a going concern under section 35(f) of IBC, 2016 read with Regulation 33 of Liquidation Regulations. E-

The Sale will be done by undersigned through e-auction service provider M/s E-Procurement. Technologies Limited – Auction Tiger via website https://ncltauction.auctiontiger.net [Amount in INR] Reserve price Incremental Bid Sr. Description

Amount INR 33,25,000 Sale of the business of IINR 3,32,50,000/-(Rupees Five Mrunmaha Agro Foods Rupees Three Crores (Rupees Thirty Private Limited as a Thirty Two Lakhs Fifty Three Lakhs Lakhs Only)

Going Concern Thousand Only) Twenty Five Thousand Only) Last date for submission of Eligibility Documents: 9th January, 2021 Last date for information sharing, site visit, : 19th January, 2021 discussion meetings

Last date for EMD submission

Date : 9th December 2020

Place : Pune

: 25th January 2021 from 11:00 A.M. to 01:00 P.M. Date and Time of E-auction Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on https://ncltauction.auctiontiger.net

In case of any clarifications, please contact the undersigned at fhmunot@gmail.com CA Fanendra Munot As Liquidator of Mrunmaha Agro Foods Private Limited vide order dated 26th May, 2020 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP-P00515/2017-18/10916

19th January, 2021

Address : 101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, Pune – 411016. Email: fhmunot@gmail.com

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION CO. LTD. 🙀 Edelweiss CIN - U67100MH2007PLC174759 Registered Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 +91 22 4088 6090 / 6620 3149

APPENDIX- IV-A [See Rule 9(1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES IN THE MATTER OF M/s COLOR COPI LTD

Public Notice for Sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the Borrower(s) and Guarantor(s) in particular that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the symbolic possession of which was taken by the Authorised officer of State Bank of India (Assignor Bank) on 1st October, 2013, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 29" December, 2020 at 3:00 pm for recovery of Rs. 226,12,72,064.35 (Rupees Two hundred and twenty six crores twelve lakhs seventy two thousand and sixty four and thirty five paisa only) being due as on 31st July, 2020 together with further interest and other expenses/costs thereon to EARC viz. Secured Creditor from i) M/s Color Copi Limited ("Borrower"), ii) Mrs. Parul Gupta (being legal heir of Late Shri. Sanjeev Gupta), iii) Mr. Rajiv Gupta & Ms. Sangeeta Uchill (being legal heirs of Late Shri. Bhadradutta Gupta), iv) M/s Offest Printers ("Guarantors"). The reserve price shall be Rs. 6,74,05,000 and earnest money deposit shall be

Rs. 67,40,500.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

All that piece and parcels of land admeasuring 526.51 square meters bearing C.T.S. No. 256B of village Deonar [earlier bearing CTS Nos. 256 (Part) and 257, 257/1 to 7] and bearing Plot No. B out of the layout of larger piece of land bearing Survey No.26 Hissa No.2 of village Deonar along with commercial building known as Rajeshri Estate (Kamala Towers) comprising of basement, part stilt and part ground floor, first and second floor standing thereon, which property is situate lying and being near Neelkanth Towers, Kachwadi, Govandi (E), in Greater Mumbai in the name of Late Shri Sanjeev Gupta bounded as follows: North: 30'Wide Gavan Road, South: C.T.S No. 256 (Part), East: Internal Road of Layout, West: C.T.S No. 267 For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the Secured Creditor's website i.e. www.edelweissarc.in/Propertysale

Authorised Officer Date: 09.12.2020 Phone No: 07506642534/9136923350

QUEST FINANCIAL SERVICES LTD.

Regd. Office: - 21, Hemanta Basu Sarani,"Centre Point", 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001; Phone- 9831526324, E-Mail Id- investorsquestfinancial@yahoo.co1.in, Website: www.questfinancial.in CIN-L65993WB1980PLC033060

BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the Fourtyth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 31st day of December, 2020 at 09.30 a.m. at 21, Hemanta Basu sarani," Centre Point), 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700

NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING.

Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 25th December, 2020 to the 31st December, 2020 (both days inclusive) for the purpose of holding AGM.

In terms of the relaxation provided by the Ministry of Corporate Affairs in the ambit of the COVID-19 phenomenon, the Company has on 08.12.2020, completed the dispatch of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2020, through e-mail only - to members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository

The businesses may be transacted through voting by electronic means (remote e voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e- voting period begins on December 28, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on December 30, 2020 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be allowed. The cut-off date of eligible shareholders for voting is December 24, 2020.

Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email communication to Company at .: investorsquestfinancial@yahoo.co.in or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s Niche Technologies Pvt Ltd., at nichetechpl@nichetechpl.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting.

The members attending the meeting and who have not cast their vote by remote evoting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper. A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The Notice is displayed on the website of the Company (www.questfinancia.in).

In case vou have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com. under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 1800 22 5533. You may also contact Mr. Bijay Kumar Agarwal, Director, 21, Hemanta Basu sarani,"Centre Point), 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001.

(Phone Number: 9831526324), E-mail: investorsquestfinancia@ahoo.co.in By order of the Board Bijay Kumar Agarwal

Place : Kolkata Director Dated: 08/12/2020 DIN: 00634259

SUPERTEX INDUSTRIES LIMITED CIN: L99999DN1986PLC000046.

Read.Office: Plot No.45-46. Phase II. Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH) Website: www.supertex.in, Email: info@supertex.in, Tel: +91 22-22095630

NOTICE

Notice is hereby given that the 34" Annual Genereal Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Wednesday, the December 30, 2020 at 10.30 am at Plot No.45/46. Phase II, Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH) to transact the businesses set out in the Notice of 34" AGM.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, December 23, 2020 to Wednesday, December 30, 2020 (both days inclusive) for the purpose of 34" AGM.

In view of relaxation given by MCA circulars and SEBI circular, the Notice of the AGM and the Annual report for 2019-20 has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The requirement of sending physical copies of Notice and Annual Report for 2019-20 have been dispensed with vide MCA circulars and SEBI circular.

The company is providing e-voting facility to its members holding shares as on Wednesday, December 23, 2020 being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an e-voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). The Company has engaged

Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the remote e-voting facility. 1. The remote e-voting period commences on Sunday, December 27, 2020 at 9 am and ends on Tuesday, December 29, 2020 at 5 pm. During this period the members of the Company holding shares in the physical or electronic form as on the cut-off date i.e. Wednesday, December 23, 2020 may cast their votes electronically.

Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-off date i.e. Wednesday, December 23, 2020 may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then existing User ID and password can be used for casting vote. The Members are also informed that:

 The remote e-voting shall not be allowed after 5 pm on December 29, 2020. The facility for voting through 'Ballot Paper' will be made available at the AGM and the

members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through

remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, December 23, 2020, only shall be entitled to avail the facility of either remote e-voting or voting at the AGM through Ballot form.

The Notice of the 34° AGM is available on the website of the company viz www.supertex.in and on the website of CDSL viz www.evotingindia.com.

In case of any Queries or grievances in respect of e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting manual available at www.evotingindia.com or you can write to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, Marathon Futurex, A Wing, 25" Floor, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013 at the designated email id helpdesk.evoting@cdslindia.com or contact at the telephone no. 022-23058542.

For Supertex Industries Ltd. Vaishali Naik Company Secretary

Hind Commerce Limited CIN: L51900MH1984PLC085440 Regd.Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034

TelNo. +91-22-40500100 website: www.hindcommerce.com emailid: investor@hindcommerce.com NOTICE OF 35" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING FACILITY NOTICE is hereby given that the 35th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the

Members of the Company will be held on Wednesday, December 30, 2020 at 03.00 p.m. at the Registered office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to transact the business as set out in the Notice of the Meeting The Electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report has been sent electronically to those members who have registered their E-mail address with Company/ Depository Participants. The Notice has been dispatched on

December 8, 2020. The full Annual Report can be accessed from the Company's website www.hindcommerce.com. Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Thursday, December 24, 2020 to Wednesday,

December 30, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General E-Voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. December 23, 2020, may cast their vote electronically on the

business set out in the Notice of the 35th Annual General Meeting of the Company

through E-voting system of National Securities Depository Limited (NSDL). Members who have not registered their email IDs may follow the instructions available in the AGM Notice of the Company on the Company's website www.hindcommerce.com or at NSDL website www.evotingindia.com to login and use the e-voting facility.

In this regard, the Members are hereby further notified that:

Date: December 08, 2020

E-voting period shall commence from Sunday, December 27, 2020 at 09.00 A.M. and ends on Tuesday, December 29, 2020 at 05.00 P.M.

. Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on December 29, 2020. ii. Member who have not voted through electronic means can vote at the Meeting.

However, a member who has casted his votes electronically can attend the meeting but cannot cast votes at the meeting In case of any query or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an email to evoting@nsdl.co.in or can contact to Mr. Ashok Sherugar, Authorized Person - Link Intime India Private Limited,

C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (west), Mumbai - 400 083, Tel: 022 4916000, rnt.helpdesk@linkintime.co.in For Hind Commerce Limited **Umesh Lahoti** Place: Mumbai Managing Director

DIN: 00361216

JAISUKH DEALERS LIMITED Regd. Office: - 21, Hemanta Basu Sarani,"Centre Point", 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001; Phone- 9831526324, E-Mail Id: jaisukh21@yahoo.com, Website: www.jaisukh.com CIN: L65100WB2005PLC101510

NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING. **BOOK CLOSURE AND E-VOTING**

Notice is hereby given that the Fifteenth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 31st day of December, 2020 at 11.00 a.m. at 21, Hemanta Basu sarani," Centre Point), 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 25th December, 2020 to the 31st December, 2020 (both days inclusive) for the purpose of holding AGM.

In terms of the relaxation provided by the Ministry of Corporate Affairs in the ambit of the COVID-19 phenomenon, the Company has on 08.12.2020, completed the dispatch of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2020, through e-mail only - to members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository The businesses may be transacted through voting by electronic means (remote e-

voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e- voting period begins on December 28, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on December 30, 2020 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be allowed.

The cut-off date of eligible shareholders for voting is December 24, 2020. Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the

written / email communication to Company at .: jaisukh21@yahoo.com or its Registral and Share Transfer Agent, i.e.: M/s CB Managements Services Pvt. Ltd., at rta@cbmsl.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting The members attending the meeting and who have not cast their vote by remote e-

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The Notice is displayed on the website of the Company (www.jaisukh.com).

voting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 1800 22 5533. You may also contact Mr. Kishan Kumar jajodia, Managing Director, 21, Hemanta Basu sarani,"Centre Point), 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001, (Phone Number 9831526324), E-mail: jaisukh21@yahoo.com

By order of the Board

CENTRAL RAILWAY

BHUSAWAL DIVISION

PROCUREMENT OF AXLE

BOX HOUSING

CENTRAL RLY, acting for & on behalf of

The President of India invites E-Tenders

against Tender No. 56205786, Closing

Date/Time 01-JAN-2021, 11.30 Hrs.

Bidders will be able to submit their

original / revised bids up to closing date

and time only. Manual offers are not

allowed against this tender and any such

manual offer received shall be ignored.

(1) NIT Header: Tender No: 56205786.

Tender Type: Adv. Open Tender.

Bidding System: Single Window

System. Inspection Agency: RITES.

11:30 hrs. Validity of Offer: 90 Days.

Quantity: 24 Nos. (2) Item Description:

STORES / BHUSAWAL / ACL

Place: Kolkata Date: 08/12/2020 Kishan Kumar Jajodia **Managing Director**

DIN: 00674858

DWITIYA TRADING LIMITED Formely Known as B.B. Investments Ltd.

27, Weston Street, 5th Floor, Room No. 526, Kolkata - 700 012 Dial: +918231927952, Website: www.dwitiyatrading.in Email ID: info.dwitiya@gmail.com, CIN: L67120WB1978PLC031628 NOTICE OF THE 42TH ANNUAL GENERAL MEETING,
BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the Forty Two Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, the 30th day of December, 2020 at 10.00

a.m. at 27, Weston Street, 5th Floor, Room No. 526, Kolkata - 700 012 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 24th December, 2020 to the 30th December, 2020

In terms of the relaxation provided by the Ministry of Corporate Affairs in the ambit of the COVID-19 phenomenon, the Company has on 08.12.2020, completed the dispatch of the Notice for the AGM along with other documents thereto and Annua Report of the Company for the year ended March 31, 2020, through e-mail only - to members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository

The businesses may be transacted through voting by electronic means (remote e voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e voting period begins on December 27, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends or December 29, 2020 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be

The cut-off date of eligible shareholders for voting is December 23, 2020. Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the

(both days inclusive) for the purpose of holding AGM.

Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email Communication to Company at info.dwitiya@gmail.com or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s Purva Sharegistry India Pvt. Ltd.., at support@purvashare.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting. The members attending the meeting and who have not cast their vote by remote e

voting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

A member may participate in the general meeting even after exercising his right to

vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register o beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The Notice is displayed on the website of the Company (www.dwitiyatrading.in). In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 1800 22 5533. You may also

contact Mr. Rabi Jalan, Managing Director, 27, Weston Street, 5th Floor

Room No. 526, Kolkata - 700 012 (Phone Number: 8231927952), E-mail:

info.dwitiya@gmail.com By order of the Board Rabi Jalan Managing Director DIN: 07001695

Place: Kolkata Dated: 08/12/2020

Fincare Small Finance Bank Limited.

Branch

PACHORA

BR CODE

NANDGAON

BR CODE

10079

Effective Date

State of Change of Address

MH 01.09.2020

MH 31.08.2020

CENTRAL RAILWAY PROCUREMENT OF MEMU

TRANSFORMER WITH ACCESSORIES Dv. Chief Material Manager's Office

Matunga, Mumbai - 400 019. Tender No. 85205571. Item Description: 25 KV AC MEMU Transformer 1050 KVA with HV Turret and Accessories Complete Conforming to RDSO Spec. No. RDSO/PE/SPEC/EMU/0137 Rev 0. Qty.: 01 No. Due Date for Opening: 31 December, 2020. Complete details of tender is available at Central Railway Official Website www.ireps.gov.in The complete documents can be downloaded form the website. Tender Notice No. CWE/MTN/

85205571/2020 RPF Security Helpline 182

ALAMELU CHARITABLE FOUNDATION Notice Inviting Tender

bids from eligible bidders for the Tender for and its Hospitals spread across India:

Cabinet: Vein Locator.

Last Date of Submission: 31.12.2020 by 10 PM

Tender 4: ACF/CANCERCARE/Laundry/2020 Laundry Equipment.

Estimated Value: ₹ 42,70,022.4/-Publishing Date/Time: 02/12/2020, 12:39:36. Closing Date: 01/01/2021

Alamelu Charitable Foundation (ACF) invites

Last Date of Submission: 23.12.2020 by 10 PM Tender No 2: ACF/CANCERCARE/Radiology-

Tender 3: ACF/CANCERCARE/Critical Care/

Last Date of Submission: 05.01.2021 by 10 PM following the prescribed process.

Mumbai - 400005

New Address

Dist - Jalgaon, Maharashtra, Pin Code - 424201

Plot No. 26, Ground Floor, Ashtvinayak Nagar, Shop No 7 & 8, Sangita Creation, Raje, 7888019338

First Floor, Mahajan Wada, Ward No 3, Muktai Plot No 65/1, Ground Floor, Mahajan Wada, 7888019315

Taluka - Pachora, Dist - Jalgaon, Maharashtra, Sambhaji Maharaj Chowk, Taluka - Pachora,

Nagar, Nandgaon, Taluka - Nandgaon, Dist - | Malegaon Road, Nandgaon, Taluka - Nandgaon,

Nashik, Maharashtra, Pin Code - 423106 | Dist - Nashik, Maharashtra, Pin Code - 423106

AXLE Box Housing for WAP5 LOCOS as per ABB Drg. No. IA011-00371-001 REV.3 or Latest (Item Reserved for CLW Approved Sources only). (3) All detail particular of above Tender are available

E-Tender Notice No.: BSL/ACL/Tender/

Railway Helpline 139

PUBLIC NOTICE

BEFORE THE CENTRAL

GOVERNMENT, REGISTRAR OF

COMPANIES, MUMBAI

(MAHARASHTRA)

of Limited Liability Partnership Act, 2008 and

rule 17 of the Limited Liability Partnership

Rules, 2009

A-105, SIDDHI VINAYAK PLAZA CHS

LTD., CHIKUWADI SHIMPOLI, NR.

SAIBABA TEMPLE, BORIVALI WEST,

the matter of sub-section (3) of Section 13

on website www.ireps.gov.in

2020-21/5786

Supply, Installation and Commissioning of the following Medical Equipment from Manufacturers/Authorized Vendors to ACF Tender No 1: ACF/CANCERCARE/Mon/2020 Patient Monitoring, Autoclave, Bio-safety

Radiology Equipment.

Last Date of Submission: 01.01.2021 by 10 PM

nterested parties may download Tender document from e-tender portal https:// acf.procure247.com and submit online bids by Sd/-, Director, Alamelu Charitable Foundation,

In the matter of **ADVYA PACKAGING LLP** (LLPIN: AAL-4424) having its Registered Office at

MUMBAI, Maharashtra-400092 ADVYA PACKAGING LLP, proposes to make an Application to Registrar of ompanies, Mumbai (Maharashtra) under ection 13 (3) of the Limited Liability artnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from "State of

in the jurisdiction of "ROC, Ahmedabad, Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver either on MCA-21 Portal on (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the his/her interest and grounds of oppositions to the Registrar of Companies, Maharashtra (Mumbai) at EVEREST 5th FLOOR, 100 MARINE DRIVE MUMBAI - 400002 within Twenty One days from the date of publications

of this notice with a copy to the applicant LLP

Maharashtra" to the "State of Gujarat" with-

at its Registered Office at the address mentioned above. For & On Behalf of the Applicant **ADVYA PACKAGING LLP**

NAYANA VRAJESH VYAS Date: 09.12.2020 Designated Partner DIN: 07997146

IL&FS Transportation Networks Limited

Sfincare Public Notice for Change of Branch Address

of the following branches has been changed. All Accounts/Transactions currently maintained at the branch will remain the

same. The details of the old vis-à-vis new address of various locations along with effective date of change is enclosed with

notice as Annexure-A. Customers are requested to contact the Branch Manager/visit the New location for their transactions.

Branch Managers of respective branches are provided in the Annexure-A attached with this notice.

"Annexure-A"

Old Address

Pin Code - 424201

This is to bring to the notice of the General Public & Customers of Fincare Small Finance Bank Ltd., that the address

For more information Please visit us or Contact Branch Managers of respective Branches. The Contact Numbers of

Read, Off: The IL&FS Financial Centre, Plot no. C-22, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 4000 051 Tel. No.: +91 22 2653 3333. Facsimile: +91 22 2652 3979. Email: itnlinvestor@ilfsindia.com, website: www.itnlindia.com

Extract of Standalone Audited Financial Results for the year ended March 31, 2020

Sr. No.	Particulars	Year ended March 31, 2020 (Audited)	Rs. in Crore Year ended March 31, 2019 (Audited)
1.	Total Income from Operations	99.51	179.54
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(204.97)	(2,228.13)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(972.95)	(16,568.72)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(972.95)	(17,000.32)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(974.57)	(16,956.12)
6.	Equity Share Capital	328.96	328.96
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(14,213.37)	
8.	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -		. 177
1.	Basic:	(29.58)	(516.79)
2.	Diluted;	(29.58)	(516.79)

Date: December 8, 2020

Place: Mumbai

 a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

The above results are in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs.

) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on

The Company has not adopted quarterly financial results for March 31, 2019 and March 31, 2020. In view thereof, the financials for

corresponding quarters have not been provided. For and on behalf of the Board of Directors of

> **IL&FS Transportation Networks Limited** C S Rajan Chairman DIN: 00126063

BUSINESS BUSINESS OFFERS

CLASSIFIEDS

Truck, JCB, Car, Tempo & earn 40000/- to 400000/- PM or earn 24% to 36% PA. On your investment. 9594430111.

'IMPORTANT''

0070722203-1

BUY your own Poclain,

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

any manner whatsoever.

Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL

For

Mobile No.: 9029012015

Landline No.:

67440215

financialexp.epar.in

Dated: 06/12/2020

Name of Head of Department :- (MECHANICAL (WORKSHOP) DEPARTMENT) NMC., Nagpur.

Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND

SHREE NIDHI TRADING CO. LTD. 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001

NOTICE OF THE 38TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING** Notice is hereby given that the Thirty Eighth Annual General Meeting (AGM) of the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies

The businesses may be transacted through voting by electronic means (remote e-

The cut-off date of eligible shareholders for voting is December 23, 2020. Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the

to obtain the Login-ID and Password for e-voting. The members attending the meeting and who have not cast their vote by remote evoting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING** Notice is hereby given that the Twenty Eighth Annual General Meeting (AGM) of the

Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 24th December, 2020 to the 30th December, 2020 In terms of the relaxation provided by the Ministry of Corporate Affairs in the ambit of the COVID-19 phenomenon, the Company has on 08.12.2020, completed the

The members attending the meeting and who have not cast their vote by remote e voting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

Place : Kolkata Dated: 08/12/2020

Regd. Office: 301 PL 899/F, Corporate Arena Piramal Nagar Road Goregaon West BHD, Mahendra Gardens Mumbai-400062 Email id: info@sandeepindia.org, Website: www.sandeepindia.org

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from The physical copy of the Annual Report including the Notice convening the Annual

E-voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the

By Order of the Board of Directors Sandeep (India) Limited Sd/ Rashmi Dalmia Place: Mumbai Mumbai, 8" December, 2020 **Managing Director**

आयएल अंड एफएस ट्रान्स्पिटिशन नेटवक्से लिमिटेड

नोंद. का.: दी आयएल अँड एफएस फायनान्शीअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू), मुंबई-४०००५१ द. क्र.: +९१ २२ २६५३३३३३ फॅक्सीमाईलः +९१ २२ २६५२३९७९, वेबसाईटः www.itnlindia.com **ईमेल**ः itnl.secretarial@ilfsindia.com, **सीआयएन**ः एल४५२०३एमएच२०००पीएलसी१२९७९०

२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनीची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२० द्. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ०५ मे, २०२० चे सर्क्युलर सह वाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० ची सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख एमसीए सर्क्युलर्स) आणि दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युलर यास अनुसरुन कंपनी/डिपॉसिटरी कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएमची सूचना मंगळवार, ०८ डिसेंबर, २०२० रोजी सर्व सभासदांना पाठवली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.itnlindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईटः https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल.

एजीएमच्या कारणास्तव कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ व्या तरतुर्दींच्या बाबतीत कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२० ते गुरूवार, ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत सभासदांना एनएसडीएल ने पुरवलेली इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम (ई-व्होटींग) वापरुन एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरवांवर त्यांची मते देण्याची सुविधा प्रवली आहे. सभासदांचे मतदान अधिकार २४ डिसेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या समप्रमाणांत असतील.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरु होऊन बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी (सं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल. ह्या कालावधीत सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉडयुल निष्क्रिय केलं जाईल. जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग द्वारा त्यांची मते दिलेली नसतील व ज्यांना अन्यप्रकारे तसे करण्यास प्रतिबंध केला नसेल ते एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग सिस्टीम द्वारा

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिलेली असतील ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राह्/सहभागी होऊ शकतात, परंतु ते पुन्हा त्यांची मते देण्यास हक्कदार नसतील.

कोणत्याही व्यक्तीने, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करुन ती कंपनीची एक सभासद झाली असेल आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. तथापि जर तो/ती रिमोट ई–व्होटींगसाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर तो/ती मते देण्यासाठी त्याचा किंवा तिचा सध्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरु शकतात. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरीकडे तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवलेला नसेल तर तुम्ही कृपया ई-व्होटींगकरिता लॉगीन तपरील मिळवण्यासाठी खालील सूचनांचा अवलंब करा.

प्रत्यक्ष धारणा वालील दस्तावेजांच्या स्कॅन्ड प्रती ई-मेल द्वारा रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट/कंपनी कडे rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा itnlinvestor@ilfsindia.com येथे पाठवाव्यात

ए. भागधारकांचे नाव, फोलिओ क्र. आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, बी. शेअर प्रमाणपत्राची (पुढील आणि मागील) स्कॅन्ड प्रत आणि सी. पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीच्या सल्यानुसार प्रक्रिया अनुसरुन तुमच्या डिमॅट खात्यांत तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवावा.

रिमोट ई-व्होटींग शी संबंधित तपशीलांकरिता कृपया, एजीएमची सूचना पाहा. जर तुम्हाला रिमोट ई-व्होटींग बाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा टोल फ्रि क्र. १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत कृपया, श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल शी ई-मेलः evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in किंवा दू.: ९१ २२ २४९९ ४५४५/१८००-२२२-९९० वर संपर्क साधावा.

एजीएम चे तपशील कंपनीची वेबसाईट www.itnlindia.com, एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत.

आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड साठी दिनांकः ०८ डिसेंबर, २०२० कृष्णा घाग

ठिकाणः मुंबई उपाध्यक्ष आणि कंपनी सेक्रेटरी मुंबई, ८ जून, २०२०

अ.

क्र.

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

बाबींपूर्वी)

समभाग भांडवल

२) सौम्यिकृत

तपशील

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी) नफा/(तोटा) (करोत्तर)

मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पूनर्मूल्यांकित राखीव

आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)

(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)

www.itnlindia.com वर उपलब्ध आहे.

आर्थिक माहिती दिलेली नाही.

दिनांकः ०८ डिसेंबर, २०२०

ठिकाणः मुंबई

आयएल अंड एफएस ट्रान्स्पोर्टशन नेटवक्स लिमिटेड

नों. का.: दी आयएल अँड एफएस फायनान्शिअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१.

द्. क्र.: +९१ २२ २६५३ ३३३३, फॅक्सीमाईल: +९१ २२ २६५२ ३९७९, ईमेलः itnlinvestor@ilfsindia.com वेबसाईटः www.itnlindia.com सीआयएनः एल४५२०३एमएच२०००पीएलसी१२९७९० ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी अलिप्त लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे

संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट

वरील निष्कर्षांना ७ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरीक्षित समितीने पुनर्विलोकित केले व संचालक मंडळाने मंजुर

डी) कंपनीने ३१ मार्च, २०१९ व ३१ मार्च, २०२० साठी तिमाही वित्तीय निष्कर्षांचा अवलंब केलेला नाही. त्या दृष्टीने, संलग्न तिमाही साठीची

सी) वरील निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएस) च्या अनुपालनांत आहेत.

जाहीर सूचना

आशापुरा इंटीमेंट्स फॅशन लिमिटेड-दिवाळखोरीतील यांच्या बाबीमध्ये, सर्व संबंधीत, सर्व स्टेकहोल्डर्स आणि सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की कॉर्पोरेट ऋणको म्हणजेच आशापुरा इन्टीमेंट्स फॅशन लिमिटेड-दिवाळखोरीतील यांच्या स्टेकहोल्डर्सच्या यादी अंतिम केली आहे आणि इन्सॉल्वेन्सी ॲन्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडीया (दिवाळखोरी प्रक्रिया) रेग्युलेशन्स, २०१६च्या रेग्युलेशन ३१(१) सहवाचता रेग्युलेशन्स ३१(२) व १२(३) च्या तरत्दीनुसार सन्मा. न्यायनिर्णीत प्राधीकरण, एनसीएलटी, मुंबई यांच्याकडे दाखल केली आहे.

सही/-भावेश राठोड आशापुरा इंटीमेंट्स फॅशन लिमिटेडच्या बाबींमधील ठिकाण-मुंबई दिनांक-०८.१२.२०२० परिसमापक

श्रुधिदेपत्र

दै. नवशक्ती मध्ये ५/१२/२०२० रोजी

पान क्र. ७ वर प्रकाशित झालेल्या ॲड

सचिन विजय पाटील यांनी जारी केलेल्या

जाहीर नोटीस मध्ये वरुन दुसऱ्या ओळीत

जमिनीचे मोजमापित क्षेत्र '० हे आर ००

प्रति' ऐवजी '० हे ११ आर ०० प्रति' असे

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की मी गाव मनोरी.

तालुका, बोरीवली, जिल्हा मुंबई

उपनगराचा सीटीएस क्र. ९४९ (७/१२

उतारानुसार मोज. १३१५ चौ. मीटर्स व

मिळकत नोंदणी कार्डनुसार मोज

१३१५.२० चौ. मीटर्स) अन्वये **सर्वे**

क्र.७३/११ धारक ना विकसित झोन

मधील शेत जिमनीच्या संदर्भातील मालक

श्री. ॲन्थनी डॉम्नीक फेरीरा यांचे

कोणतीही व्यक्ती ज्यांना वरील सदर

मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा

किंवा निहीत हितसंबंध जसे की विक्री,

अदलाबदला, गहाण, प्रभार, भेट.

विभागणी, सोडपत्र, विश्वस्त, म्नीमेंट

वारसा, कब्जा, सुविधाधिकार

कुळवहीवाट, भाडेपट्टा, धारणाधीकार किंवा अन्य काही जर असल्यास तसे लिखित

स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सूचनेच्या

१४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास तशा

व्यक्तींचे तसे दावे कायमस्वरूपी त्यागित

आणि/किंवा परित्यागीत मानले जातील व

वरील सदर मिळकतीच्या संदर्भातील

मालकांवर बंधनकारक नसतील आणि

इच्छुक खरेदीदारांना सदर मिळकत

विकण्यास/हस्तांतर करण्यास मालक

सोनल कोठारी, वकील

कार्यालय क्र. १, ली-मीडास इमारत,

रामचंद्र लेन, अलाहाबाद बँक समोर,

मालाड (प.), मुंबई-४००० ०६४,

९८२०३-००११६/

advsonalkothari12@gmail.com

रु. कोटीत

१७९.५४

संपलेले वर्ष

३१ मार्च, २०१९

(लेखापरीक्षित)

(2,222.83)

(१६,५६८.७२)

(१७,०००.३२)

(१६,94६.87)

३२८.९६

(५१६.७९)

(५१६.७९)

सी एस राजन

डीआयएनः ००१२६०६३

अध्यक्ष

पूर्णत: हक्कदार असतील.

दिनांक : ०९-१२-२०२०

संपलेले वर्ष

३१ मार्च, २०२०

(लेखापरीक्षित)

९९.५१

(२०४.९७)

(९७२.९५)

(९७२.९५)

(९७४.५७)

३२८.९६

(२९.५८)

(२९.५८)

आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड

च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

(१४,२१३.३७)

नामाधीकार तपासत आहेत.

वाचावे.

कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्या पुस्तकांतील भारांच्या निवारणार्थ सूचना

आमचे अशील मे. द्वारक सिमेट वक्से लिमिटेड सीआयएनः यु२६९४०एमएच१९८८पीएलसी०४५७८५), कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत नोंदणीकृत, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे मुंबई येथे. याद्वारे कळवित आहे की कंपनीकड ३१/०३/२०२० तिचे खात्याची पुस्तके आणि लेखापरिक्षित ताळेबंदानुसार (कोणतेही बँक कर्ज नाही आणि कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्या पुस्तकात अजुनही दिसत असलेले असे खाली जुने भार निवारण्यात इच्छुक आहे.

भार आयडी	प्रभार धारकाचे नाव आणि पत्ता	निर्माण केल्याची तारीख	भारांची रक्कम
९०२११८३१	स्टेट बँक ऑफ इंडिया, कमर्शियल ब्रांच, लाल द्खाजा, अहमदाबाद	०५/१०/१९८८	3,00,00,000
९०२११७७३	ग्रिंडलेज बँक, मुंबई (मुंबई)	२५/०४/१९८८	८०,००,०००
वरील नमुद बँक	ाचा कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्याद्वारे नो	दणीकृत वरील भारांवर व	नोणताही विद्यमान दावा

असल्यास सदर प्रसिद्धी तारखेपासून २१ दिवसांत आम्हाला आणि कंपनी प्रबंधक मुंबई यांना कळविणे आवश्यक आहे. किरण दोशी ॲण्ड कं.

(प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज) जी-०२, X वा सेन्ट्रल मॉल, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ ਜ਼ਿਰ ਕੈਂਡ Canara Bank ⊲∆

२१०/सी, विमल अपार्टमेट्स, सी डी बरफीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५८. दूर. क्र. ०२२-२६२०७१७९, २६२०७२०८ ईमेल : cb.15022@canarabank.com

श्री. गीता संतोष माने

साई श्रद्धा निवास, रूम क्र. ११, मरोळ पाईप लाईन, जे बी नगर पो., अंधेरी कुर्ला रोड, मुंबई ४०० ०५९.

महोदय / महोदया,

संदर्भ : तुमचे सोन कर्ज खाते क्र. ५०२२९९४०००१०२६ आमच्यासह आहे. आम्हाला तुम्हाला सूचित करण्यात अत्यंत दुखा: होत आहे की, वरील सोन कर्जाचे सदर वेळी गैर

प्रदानामुळे एनपीए म्हणून घोषित करण्यात येते. रु. १,०१,०८४.७९ + दि. ०१.१२.२०२० पासूनचे व्याज तारखोनुसार खात्यामधील उर्वरित रक्कम आहे. तुम्ही कृपया सदर स्विकृती तारखोपासून ७ दिवसांच्या आत थिकत रक्कमेचे प्रदान करावे ही विनंती अन्यथा बँक सुवर्ण संबंधात लिलाव आयोजित करेल व अप्रदानित रक्कम व अन्य प्रभार यांवर २%

दंडासह थिकत रक्कमेची पूर्तता करण्याकरिता कोणत्याही संदर्भाविना वा सूचनेविना बँकेद्वारे निश्चित दि. १६.१२.२०२० रोजी दु. ३.०० पर्यंत आयोजित करण्यात येईल वा कोणत्याही योग्य तारखोस आयोजित करण्यात येईल.

धन्यवाद. एसआर शाखा व्यवस्थापक

कॅनरा बँक, अंधेरी पश्चिम मुंबई

लवादा समोर

जाहीर सूचना

(मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ च्या कलम ८४ अंतर्गत)

द्वारा-टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मारूती आशिष बिल्डिंग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०. ज्याअर्थी, **टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड** हे विवादी असल्याने त्यांनी निर्णयासाठी खालील वाद माझ्याकडे सादर केला. मी याद्वारे तुम्हाला **२२ डिसेंबर,** २०२० रोजी स.११.३० वा. अशा प्रश्नांवर लवादी प्रकरणाशी संबंधित सर्व महत्वाचा प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होईल असे व पुढे सदर लावादी प्रकरणातील

१	विवाद/प्रकरण क्र.	प्रतिवादींचे नाव आणि पत्ता
	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२२ सन २०२०	श्रीम. सगुना गजानन अवचर
	टीजेएसबी सहकारी बँक लि.	प्रोप्रा. मे. सहेली ब्युटी पार्लर
	jf	
	विरुद्ध	प्रति. क्र
	श्री. प्रशांत सुधीर गोली ॲण्ड अन्य)
	प्री	
२	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२५ सन २०२०	श्री. रियाज अब्दुल रहमान दळवी
	टीजेएसबी सहकारी बँक लि.	रूम् क्र. १०७, शरजा अर्पामेंट, पिंट्या दादा नगर, महल मागे, मुंब्रा, जिल्ह
	f	· 1
	विरुद्ध	प्रति. क्र. े
	श्री. मोह. आबिद लाल शेख ॲण्ड अन्य प्री	आणि तेवादी मे. श्री समर्थ ऑटो सेंटर
	1K	शादिमक हाऊ. सो., गाला क्र. ४, मनोर पाडा, बाबुभाई पेट्रोल पंप समोर
		एल.बी.एस. मार्ग, ठाणे -(प.)-४०० ६०१
		प्रति. क्र.
3	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२७ सन २०२०	श्री. ठोके स्वप्नील सुमेरसिंग
`	टीजेएसबी सहकारी बँक लि.	महाराणा प्रताप एचएसजी,
	f	
	विरुद्ध	प्रति.
	श्री. दिनेश हंजाराम पांचाल ॲण्ड अन्य	
	प्रा	तेवादी
γ	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२९ सन २०२०	श्री. प्रविण वामनराव ढोले
	टीजेएसबी सहकारी बँक लि.	सी/ओ महादेव जाधव
	f	
	विरुद्ध	पुणे-४१२ १०५.
	श्री. प्रविण वामनराव ढोले ॲण्ड अन्य	फ्लॅट क्र. ३०६, भैरव क्रिष्ण हेरीटेज, प्लॉट क्र. ९७/९ मोशी प्राधिकरण
	प्रर्ग	तेवादी पुणे-४१२ १०५
		प्रति.
		श्री. सय्यद् मरूफ फारूख
		फ्लॅट क्र. ३०४, महालक्ष्मी विहार सोसायटी, गट क्र. ५७९, चिखाली, पुणे
		४१२ ११४ मे. जनरल मोटोर वर्क,
		लकी वजन काटा जवळ, पवारवस्ती, चिखाली रोड, चिंचवड-४१२ ११४
		प्रति.
ų	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३० सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. नितिन महादेव पाटील अनु. क्र. ९९/९बी/१, देवांशी अपार्टमेंट, फ्लॅट क्र.१, पहिला मजला, विज
	टाजएसबा सहकारा बकाल.	
	। विरुद्ध	विवादा नगर, साता कान्स्यवस, कारावाडा, पुण-४११ ०१७.
	श्री. नितिन महादेव पाटील ॲण्ड अन्य	श्री. विशाल शांताराम कांबळे
	्रा । । । । । । । । । । । । । । । । । ।	
	21	प्रति.
ξ	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३१ सन २०२०	श्री. किर्ती द्यालजी कोठारी
`	टीजेएसबी सहकारी बँक लि.	१३०१, कोणार्क आकृती, मेघाल इंडस्ट्रीज इस्टेट मागे, देवी दयाल रोड
		वेवादी मुलुंड-४००६०७.
	विरुद्ध	बिझनेस पत्ता:-
	श्री. हसन अब्दुल गफूर नाईक ॲण्ड अन्य	२३/२४, तळ मजला, देवर्शी गार्डन कॉम्प्लेक्स, आर. डब्ल्यू, सावंत रोड, रु
	प्रर्ग	तेवादी पार्क जवळ, माजीवाडा, ठाणे (प.)-४०० ६०१ प्रति.
9	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३३ सन २०२०	श्रीम. शकिरा इब्राहिम शेख
	टीजेएसबी सहकारी बँक लि.	फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड
	f	वेवादी बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३.
	विरुद्ध	प्रति.
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील
	विरुद्ध	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड बदलापूर-(प.) ४२१ ५०३
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:-
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ताः- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति.
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्टॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्टॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड
۷	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील तेवादी ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्टॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड
د	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्री	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख पलॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति.
٤	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्री एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-
C	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्री एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. रि	श्री. हरीष दत्तात्रय पाटील श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रिति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रिति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व- ४२१ २०१
ć	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. र्जि विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य	श्री. हरीष दत्तात्रय पाटील श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रिति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्टॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रिति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व- थेत्रादी ४२१ २०१प्रिति.
د	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्री एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. रि	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल
٤	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. र्जि विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रि	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति.
ζ	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्ग विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२०	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्टॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति.
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	प्रति. श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक,
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्ति विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड बदलापूर—(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:— मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर—(प.) ४२१ ५०३प्रित. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे—४२१ ५०३प्रित. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व—४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए–११, सेक्टर—२०, साईबाबा मंदिर, साने चौक,
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्वि	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाड बदलापूर—(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:— मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर—(प.) ४२१ ५०३प्रित. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे—४२१ ५०३प्रित. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व—४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए–११, सेक्टर—२०, साईबाबा मंदिर, साने चौक,
	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्वि	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, चिंचवड, पुणे-४११ ०१९प्रति.
9	विरुद्ध श्रीम. शकिरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्ति विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रा एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्ति विरुद्ध श्री. देवकुले अरुण बलवंत ॲण्ड अन्य प्रा	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, चिंचवड, पुणे-४११ ०१९प्रति.
9	विरुद्ध श्रीम. शिकरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्विरुद्ध श्री. देवकुले अरुण बलवंत ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४० सन २०२०	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन वैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रति. श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्ट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रति. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवल पूर्व-४२१ २०१प्रति. श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, चिंचवड, पुणे-४११ ०१९प्रति.
9	ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रित. श्री. इब्राहिम इस्माईल शेख पलॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रित. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हान्ने नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व ४२१ २०१प्रति. श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, विंचवड, पुणे-४११ ०१९प्रित. श्री. मोह याकुब युसूफ खान रूम क्र. ४, मोहन चॉल, डकलाईन, किंडीवाडा, भांडुप (प.),
	विरुद्ध श्रीम. शिकरा इब्राहिम शेख ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. विरुद्ध श्री. शिर्के विशाल विनोद ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लिर्ति विरुद्ध श्री. देवकुले अरुण बलवंत ॲण्ड अन्य प्रि एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४० सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रित.: श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३. श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रित.: श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवली पूर्व-४२१ २०१प्रित.: श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, विवादी श्री. मोह याकुब युसूफ खान रूम क्र. ४, मोहन चॉल, डकलाईन, किंडीवाडा, भांडुप (प.), मुंबई-४०००७८
8	ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि. ह्यास्वी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. हरीष दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीएचएस,मोहन बैल्ली, भरत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-(प.) ४२१ ५०३ बिझनेस पत्ता:- मे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दर्शन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२१ ५०३प्रित.: श्री. इब्राहिम इस्माईल शेख फ्लॅट क्र. १०२, ए विंग, मंजीरी हाईट्स, यशराज नगर, बदलापूर गाव रोड बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२१ ५०३प्रित.: श्री. अमित सुहास घानेकर बी/२, धीरेन ज्यात सीएचएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डोंबिली पूर्व-४२१ २०१प्रित.: श्री. संजय शिवाजी कांबळे तेवादी श्री. संजय शिवाजी कांबळे १५, २रा मजला, देवबप्पा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डोंबिवलं पूर्व-४२१ २०१प्रित.: श्री. मारुती फिकराप्पा कोळकर ए-११, सेक्टर-२०, साईबाबा मंदिर, साने चौक, चिंचवड, पुणे-४११ ०१९प्रित.:

चॉल क्र. ०२, रूम क्र. ०८, महात्मा फुले रोड, गरीबचा वाडा,

सूचना घ्यावी की, वर सांगितलेल्या वेळी आणि ठिकाणी तुम्ही हजर राहण्यांत कसूर केल्यास लवादी प्रकरण एकतर्फी निकाली काढले जाईल. माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या ०४ डिसेंबर, २०२० रोजी दिले.

..... प्रतिवादी

.....विवादी डोंबिवली-४२१ ३०६

श्री. दिनेश विठ्ठल सकपाल

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड मारुती आशिष बिल्डिंग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८०.

टीजेएसबी सहकारी बँक लि.

श्री. सदानंद पी. कुलकर्णी

.....प्रति. २

गेंदणीकृत कार्यालय : टीजेएसबी हाऊस TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE BANK LTD. MULTI-STATE प्लॉट क्र. बी ५, रोड नं. २ वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०४. द्. : २५८७ ८५०० । फॅक्स : २५८७ ८५०४

जाहीर लिलाव

दि. ०३.०१.२०१३ च्या एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑण्ड रिकव्हरी ऑफ डेब्टस् लॉज (अमेंडमेंट ॲक्ट) ॲक्ट,२०१२ (१ सन २०१३) व त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनी सुधारित सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये नियुक्त केलेल्या बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सौ. स्नेहा संतोष छलके आणि सौ. संतोष जगन्नाथ छलके यांच्यासाठी टीजेएसबी सहकारी बँक लि. ने वसुली कारवाई सुरू करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ०२.०८.२०१९ रोजी मागणी सूचना जारी केली.

कर्जदार आणि गहाणदार यांना निर्धारित मुद्तीत ३१.०७.२०१९ रोजीस रु.१०,८७,७०३.०० (रुपये दहा लाख सत्याऐंशी हजार सातशे तीन मात्र) यासह ०१.०८.२०१९ पासूनचे व्याज पासूनचे पुढील व्याजासह रकमेची परतफेड केलेली नाही म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्ट च्या कलम १३(४) अन्वये खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीचा कब्जा घेतला.

मी, निम्नस्वाक्षरीकार श्री. सचिन गणेश सराफ यांनी टीजेएसबी सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निविदा मागवून 'जसे आहे जेथे आहे तत्त्वावर' कर्जाच्या वसुलीसाठी सदर मिळकत विकण्याचे ठरवले आहे.

कर्जदार/गहाणदार/हमीदार यांचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन
सौ. स्नेहा संतोष छलके	बी-३०६, ३रा मजला, बी विंग, नीळकंठ बी, गाव-साजन,
श्री. संतोष जगन्नाथ छलके	तालुका-विक्रमगड, जिल्हा-ठाणे, (गट क्र. ३५भा., ३६,
हमीदार	४१, ४२/३, ४४/९, प्लॉट क्र. ५३, ५४, ५५, ५६, ५७,
श्री. शैलेश एकनाथ छलके	५८, ५९)
रबाळे शाखा	
कर्ज खाता क्र. पीएसएस-एम/१७ आणि १८	
लिलावाचे ठिकाण : टीजेएसबी सहकारी बँक लि.,	राखीव किंमत : रु. ७,०८,३००/ –
टीजेएसबी हाऊस, प्लॉट ५ बी, रोड क्र. २, ॲपलॅबच्या मागे, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४.	राखीव किंमत : रु. ७५,०००/-
लिलावाचे दिनांक आणि वेळ	२३.१२.२०२० येथे दु. १२.०० वा.
मिळकतीच्या निरीक्षणाचे दिनांक	१६.१२.२०२० दु. १२.०० ते सायं. ४.०० दरम्यान

अटी आणि शर्ती :

दिनांक : ०९.१२.२०२०

ठिकाण : ठाणे

SICOM

- १. इ.अ.र. सहीत प्रस्तावांना सौ. स्नेहा संतोष छलके आणि सौ. संतोष जगन्नाथ छलके यांची स्थावर मिळकत खरेदीसाठी प्रस्ताव' असे ठळक अक्षरांत लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून वरील उपरोक्त ठिकाणी आणावे किंवा इअरची रक्कम २२/१२/२०२० रोजी किंवा त्यापूर्वी सं. ५.३० पूर्वी टीजेएसबी सहकारी बँक लि., मुख्यालय, खाते क्र. ००११२०१०१०७५८९१, आयएफएससी कोड TJSB0000001 मध्ये आरटीजीएस द्वारे हस्तांतर करावी.
- २. निम्नस्वाक्षरीकारांना अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी २३.१२.२०२० रोजी द. १२.०० उघडून विचारात घेतले जातील.
- ३. कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/लिलाव रद्द करण्याचे आणि/किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवले आहेत.
- ४. अटी आणि शर्तींच्यासह निविदा प्रपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रू. १००/-अधिक जीएसटी करिता वेगवेगळे उपलब्ध आहेत.

(संपर्क क्र. ९३२३२२००४२/०२२२५८७८७९०) हे प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदार/जामीनदारांना १५ दिवसांची सूचना देखील आहे.

प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लि. च्या साठी आणि वतीने.

सही/-

मुख्य व्यवस्थापक आणि

सिकॉम लिमिटेड सीआयएन: U65990MH1966PLC013459 नोंदणीकृत कार्यालय : सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, बिल्डींग क्र. ४, गुरु हरगोविंदजी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र भारत. ईमेल : secretarial@sicomindia.com वेबसाइट : www.sicomindia.com दूर. (+९१ २२) ६६५७ २७०० फॅक्स : (+९१ २२) २८३९१३८८/२८३९१८५७

सूचना याद्वारे देण्यात येते की, सिकॉम लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता दि. १३ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित

५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व परोक्ष ई-मतदानाची सूचना

एजीएम सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना समान ठिकाणी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए सर्क्यूलर) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्यूलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२० यांच्यासह कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूदी सहवाचन अनुपालन आयोजित केली होती.

ॲक्टच्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनी व वरील सर्क्युलर यांच्यासह अनुपालन एजीएमच्या सूचनेची पाठवणी कंपनीच्या दि. ३१ मार्च, २०२० (वार्षिक अहवाल) रोजी संपलेल्या वित्तीय वर्ष व एजीएमची सूचनेची पाठवणी सर्व सभासद यांना ईमेल द्वारे दि. १९ नोव्हेंबर, २०२० रोजी ज्यांचे ईमेल आयडी कंपनी कंपनी रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डिपॉझिटरी) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात आला आहे. एजीएमची सूचना तसेच वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.sicomindia.com वर

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने एजीएमच्या ठिकाणी प्रस्तावित ठरावांवर ईलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता सक्षम असलेल्या सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे (ई-मतदान) मतदानाकरिता परोक्ष ई-मतदान सुविधा

कंपनीने कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०(४) (५) यांच्या अंतर्गत आवश्यक तपशील नियम व ई-मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची सेवा नियुक्त केली आहे जी पुन:निर्धारित एजीएम सूचनेमध्ये प्रदानित करण्यात

सभासद जे प्रत्यक्ष वा डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी कंपनी/ आरटीए यांच्यासह नोंदणीकृत केलेले नाहीत वा संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी आरटीए यांच्यासह लिंक https://linkintime.co.in/EmailReg/Email.Register.html चा वापर करून तात्काळ नोंदणीकृत करावे व सदर मार्गदर्शक तत्त्वांच्या नोंदणीकरण प्रक्रिया अनुसार ५४ वी एजीएमची सूचना व वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल व्हीसी/ओएव्हीएम मार्फत स्विकृत करावी.

मंडळाच्या आदेशान्वये सिकॉम लिमिटेडकरिता दुर्गेश कदम ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव दि. ०९ डिसेंबर, २०२० एफसीएस : ८४९६

kotak

The spirit of Mumbai is now 92 years

old!

NATION | WORLD | POLITICS | SPORTS **EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT**

The Family Newspaper

www.freepressjournal.in

epaper.freepressjournal.in

केनरा बैंक Canara Bank 📣 सिंडिकेट Syndicate

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा - ॥, मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक बिल्डिंग,आदी मर्झबान स्ट्रीट, बँलार्ड इस्टेट, मुंबई–४०० ००१. **दर.**: ०२२–२२६५११२८/२९ ईमेलः cb6289@canarabank.com

एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४४ सन २०२०

श्रीम. भोसले निता जनार्दन ॲण्ड अन्य

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दी अंतर्गत स्थावर मिळकर्तीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सुचना.

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखित स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत असून ज्याचा **कॅनरा बँके**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे प्रत्यक्ष कब्जा घेण्यात आला असून २४.१२.२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे" या तत्त्वावर ती विकण्यात येईल.

अनु. क्र.	कर्जदार/हमीदार/भागीदार/ संचालकाचे नाव	मिळकतीचे वर्णन	थकबाकी रक्कम	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
	 श्री. मेहुल नवल पारेख श्रीम. गिता मेहुल पारेख श्री. लव मेहुल पारेख श्री. कुश मेहुल पारेख श्री. शिल्प मेहुल पारेख 	फ्लॅट क्र. ८०३, आरएनए कंटिमेंटल, ८वा मजला, सी विंग, सुभाष नगर, चेंबुर, मुंबई-४०००७१ येथे मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. श्री. मेहुल नवल पारेख यांच्या नावे असलेली. (मोजमापित ८३१ चौ.फू)	शेहेचाळीस लाख चाळीस हजार	₹. १,५५,००,०००.००	₹. १५,५०,०००.००
	 श्रीम. गिता मेहुल पारेख श्री. मेहुल नवल पारेख श्री. लव मेहुल पारेख श्री. कुश मेहुल पारेख श्री. शिल्प मेहुल पारेख 	फ्लॅट क्र. ८०४, आरएनए कंटिमेंटल, ८वा मजला, सी विंग, सुभाष नगर, चेंबुर, मुंबई-४०००७१ येथे मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. श्री. गिता मेहुल पारेख यांच्या नावे असलेली. (मोजमापित ८३१ चौ.फू)	बेचाळीस लाख सत्याऐंशी हजार नऊशे	₹. १,५३,००,०००.००	रु. १५,३०,०००.००

२३.१२.२०२० रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा. इसारा अनामत रकमेचा भरणा करावा. २३.१२.२०२० रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा.इअरचा तपशील आणि इतर दस्तावेज सेवा पुरवठादाराकडे जमा करावे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आधी घेतलेल्या वेळेसह १७.१२.२०२० रोजी मिळकतीची तपासणी करण्यात येईल. २३.१२.२०२० रोजी पर्यंत बँकेसह दस्तावेजांचा भरणा करण्यात येईल.

विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कॅनरा बँकेचे संकेतस्थळ (<u>www.canarabank.com</u>) मधील पुरवलेल्या ''ई-लिलाव'' ही लिंक बघावी, किंवा श्री. प्रदीप पदमान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम ॥ शाखा, मुंबई (दर. क्र. ०२२-२२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. के.एन. पवार (मोबा. क्र. ९८३३३००३१२) ईमेल आयडी cb6289@canarabank.com यावर कामाच्या कोणत्याही दिवशी किंवा सेवा पुरवठादार मे. सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरयाणा, पिनः १२२०१५ (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, support@bankeauctions.com, hareesh.gowda@c1india.com यावर संपर्क करावा

प्राधिकृत अधिकारी दिनांकः ०८.१२.२०२० ठिकाणः मुंबई

NOTICE

Declaration of Dividend under Monthly Dividend Option of Kotak Equity Savings Fund

Notice is hereby given that Kotak Mahindra Trustee Company Limited; the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund has approved declaration of dividend under Monthly Dividend Option of the Kotak Equity Savings Fund, an open ended scheme investing in equity, arbitrage and debt. The details are as under:

Name of the Scheme	Quantum of dividend per unit #	Record Date	Face Value per unit	NAV as on December 07, 2020
Kotak Equity Savings Fund – Regular Plan – Monthly Dividend Option	Re.0.0404	December 14, 2020	Rs. 10.00	Rs.12.0164
Kotak Equity Savings Fund – Direct Plan – Monthly Dividend Option	Re.0.0456	December 14, 2020	Rs. 10.00	Rs.12.3514

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of Dividend will be subject to deduction of applicable statutory Levy.

Pursuant to payment of dividend, the NAVs of the Dividend Option under the Scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the Monthly Dividend Option of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on December 14, 2020 will be eligible to receive the

> For Kotak Mahindra Asset Management Company Limited Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

December 08, 2020

Any queries / clarifications in this regard may be addressed to:

Kotak Mahindra Asset Management Company Limited CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)

Mumbai 400097. Phone Number: 022 - 66056825 • Email: mutual@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Nilesh Shah Managing Director

6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East),

कॅनरा बँक, एआरएम-॥ शाख